Anuroop Packaging Limited

CIN: L25202MH1995PLC093625

REGISTERED. OFFICE – 105, AMBISTE BUDRUK, POST KHANIVALI, TAULKA – WADA, PALGHAR - 421303.

CORPORATE OFFICE – 607, 6TH FLOOR, IJMIMA COMPLEX, OFF. LINK ROAD, MALAD WEST, MUMBAI – 400064.

Contact No.: 022-49240182/83 Email ID: info@anurooppackaging.com

E-FILING

Date: 05.09.2022

To,
The Manager,
Corporate Relationship Department,
BSE Limited,
Phiroz jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001, MH

Scrip Code: 542865

Subject: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time ("Listing Regulation")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed newspaper clippings of the advertisement published on September 05, 2022 regarding dispatch of Notice of 27th Annual General Meeting of the Company together with Annual Report and instructions of remote e-voting through e-mails whose e-mail addresses have been registered with the depositories/Company. The said advertisements were published in the following newspapers:

- 1. "Business Standard" (English Edition)
- 2. "Mumbai Lakshdeep" (Marathi Edition)

The newspaper publication is also uploaded and available on our website at the following link: http://anurooppackaging.com/.

Please take the note of the same.

Thanking you,

Yours faithfully, For Anuroop Packaging Limited

Akash Amarnath Sharma

Director

DIN: 06389102

M. Mar

Encl: as above

ANUROOP PACKAGING LIMITED

NOTICE OF 27[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 28th September, 2022 at 05:00 p.m. Golden Charlot, western express highway, NH-8, Vasai, Thane, Maharashtra, 401208 to transact the business, as set out in the Notice AGM. The Company has sent the Notice of AGM on 5th September, 2022 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020. The Annual Report for Financial Year 2021-22 is available and can be downloaded from the Company's website http://anurooppackaging.com/ and websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of KFintech at https://evoting.kfintech.com. Incompliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Member are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid -up equity share capital of the Company as on Wednesday. September 21, 2022 ('cutoff date'). The remote e-voting period commences on 24th September, 2022 (9:00 a.m.) and ends on 27th September, 2022 (5:00 p.m.). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), thereafter. Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through ballot voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com. However, if he/she is already registered with M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), for e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In compliance with the General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2022 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. KFin Technologies Private Limited("KFintech"). For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM.

If you have any gueries or issues regarding attending AGM & e-Voting , you may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or Mr. Umesh Pandey, Manager (Unit: Affle (India) Limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad — 500032, Telangana, India or at einward.ris@kfintech.com and at evoting@kfintech.com or call KFintech'stoll free No. 1-800-3454-001 for any further clarifications.

Place: Mumbai Date: 05.09.2022 For Anuroop Packaging Limited Akash Amarnath Sharma

Registered Office: Thane, Maharashtra Email: info@anurooppackaging.com

Director

Website: http://anurooppackaging.com/

DIN-06389102

वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेच्या विद्युत प्रती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारक

नोंद आहेत त्यांना त्यांच्या ई-मेलवर विद्युत स्वरुपात पाठविल्या आहेत. सूचना २ सप्टेंबर, २०२२ रोजी वेतरीत करण्यात आली आहे. संपुर्ण वार्षिक अहवाल कंपनीच्या www.hindcommerce.con वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रुस्तक बंद: कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲप्प डेस्क्लोजर रिकायमेंटस) रेखुलेशन्स, २०१५ चे नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंट स्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

-**वोटिंग:** कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन . अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायमेंटस ,खुलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार नोंद दिनांकत अर्थात २१ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंव डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल यांच्या द्वारे देण्यात येणाऱ्या एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युत मतदान प्रणालीन (रिमोट ई-वोटिंग) ३७व्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मेत देता येईल आणि अश तिदानाने व्यवसायावर विमर्ष केले जाईल.

या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रॉनिव स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संबंधात त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत डिपॉझिटरीकडे आणि बास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात त्यांना पत्र लिहन कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर रान्सफर एजंट, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) सी १०१, २४७ पार्क लबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे नोंदणी करावी.

बाबत सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:-िरिमोट ई-वोटिंग कालावधी **रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा**. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.

२७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर विद्युत स्वरुपाने मतदान मान्य असणार नाही. जे सदस्य विद्युत स्वरूपाने मत देणार नाही त्यांना सभेत मत देता येईल. तथापि विद्युत स्वरूपाने म देणाऱ्या सदस्यास सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाऊनलोव सेक्शनअंतर्गत फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) व ई-वोटिंग मॅन्युलचा संदर्भ घ्यावा किंव www.evoting.nsdl.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. अशोक शेरूगर, अधिकृत व्यक्ती, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोव्र (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१६०००, $\underline{rnt.helpdesk@linkintime.co.in.}$ हिन्द कॉमर्स लिमिटेडकरित

> उमेश लाहोर्ट व्यवस्थापकीय संचालव

सही /

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२२

ठिकाण : मुंबई

ANUROOP PACKAGING LIMITED

NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held of Wednesday, 28th September, 2022 at 05:00 p.m. Golden Charlot, western express highway, NH-8 /asai, Thane, Maharashtra, 401208 to transact the business, as set out in the Notice AGM. The Company has sent the Notice of AGM on 5" September, 2022 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 3, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020. The Annual Report for Financial Year 2021-22 is available and can be downloaded om the Company's website http://anurooppackaging.com/ and websites of Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com, and on the website of KFintech at https://evoting.kfintech.com. Incompliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Member are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private Limited "KFintech"). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them n the paid –up equity share capital of the Company as on Wednesday, September 21, 2022 ('cutoff date'). The remote e-voting period commences on 24th September, 2022 (9:00 a.m.) and ends on 27" September, 2022 (5:00 p.m.). During this period, Members may cast their vote electronically The remote e-voting module shall be disabled by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech" hereafter. Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on th Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to rote through ballot voting system during the AGM. The Members who have cast their votes by emote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast the votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the ut-off date; may obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com However, if he/she is already registered with M/s. KFIn Technologies Private Limited ("KFintech"), or e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In compilance with the General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable aws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the AGM and Innual Report for fiscal 2022 will be sent to all the shareholders whose email addresses are egistered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with heir relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. KFin Technologies Private Limited("KFintech") or details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM.

You have any queries or issues regarding attending AGM & e-Voting , you may refer to the Help & requently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of thus.-//evoting.kfintech.com (Kfintech Website) or Mr. Umesh Pandey, Manager (Unit Affle (Inda), limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower B. Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500032, Telangana, India or a einward.ris@kfintech.com and at evoting@kfintech.com or call KFintech'stoll free No. 1-800 3454-001 for any further clarifications.

For Anuroop Packaging Limited Akash Amarnath Sharma Place: Mumbai Date: 05 09 2022 Registered Office: Thane, Maharashtra Email: info@anurooppackaging.com Director DIN - 06389102 Nebsite: http://anurooppackaging.com/

CHECKPOINT TRENDS LIMITED

(Formerly known as Rubra Medicaments Limited)

Reg. Office: 604, 6th floor, Meghdoot, Gulmohar Cross Road No. 6, JVPD Scheme Mumbai - 400049. | Email ID: rubraltd@gmail.com | Website: www.rubramed.com CIN: L74110MH1991PLC326598 | Tel: +91 9167469649

NOTICE TO MEMBERS Notice is hereby given that in view of the COVID-19 pandemic, the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act 2013 and the rules notified thereunder, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular lo. 2/2022 dated May 5, 2022, Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and SEBI Circular No. EBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022

(IST), through VC/OAVM facility provided by Bigshare Services Pvt. Ltd ("Bigshare") egister and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The ittendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum fo the AGM. In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be

The 31st AGM of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 11.00 a.m

ransacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2021-22 will be sent electronically to those members whose email address is registered with the company/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annua Report would be sent to any member

The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website at www.rubramed.com and on the website of Stock Exchange e BSE Limited at www.bseindia.com

lanner of registering / updating email address for receiving the docu pertaining to 31st AGM Members may send an e-email request addressed to rubraltd@gmail.com an

gmparticipant@bigshareonline.com along with scanned copy of the request letter duly igned by the first shareholder, providing the email address, mobile number, self – attested opy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy of the share certificate in case shares are held in physical form, to enable Bigshare to regis their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instruction along with the user ID and Password.

(indly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for emporary registration of email address for receipt of the Notice. Annual Report and the e-voting instructions along with the user ID and Password. Such members will have to er their email address with their Depository Participants permanently, so that all communications are received by them in electronic form. Manner of casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting facility ("remote e-voting"). The facility for -voting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members who do not receive email or whose email address is not registered with the

Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for ttending the AGM through VC/OAVM

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and n particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting. compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of voting are as under:

September 29, 2022 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The e-voting period begins on September 27, 2022 at 10.00 a.m. and ends or

Date of Dispatch of Notice - September 3, 2022

The result of the e-voting shall be declared by the director of the company of October 3, 2022. Any person who becomes member of the company after the cut-off date may apply fo

e-voting login id password as per procedure given in the Notice which is available of

www.rubramed.com and www.bseindia.com Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Members who have not cast their vote through e-voting can vote in the meeting. Members may contact Ms. Abha Kapoor, Director, on +91 9167469649 email

rubraltd@gmail.com for any grievances relating to e-voting. otice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEBI

(LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed from September 24, 2022 to September 26, 2022 for the purpose of AGM. For Checkpoint Trends Limite

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

SUMIT WOODS LIMITED

CIN: L36101MH1997PLC152192 Regd. Office : B-Wing, Office No. 1101, Opp. Reliance Office, Express Zone, W. E. Highway, Malad (E), Mumbai-400097. Tel.: +91 022 28749966 / 77 Fax: +91 022 2874 3377 Website: www.sumitwoods.com E.: cs@sumitwoods.com

NOTICE is hereby given that:

(a) 26th Annual General Meeting of the Company will be held at B-Wing, Office No.1101, Opp. Reliance Office, Express Zone, W. E. Highway, Malad (East) Mumbai - 400097 on Tuesday, the 27th day of September, 2022, at 04.00 P.M. to transact the business set out in the notice. The same is available on the Website o the Company viz. www.sumitwoods.com and on Website of the Stock Exchanges, i.e., National Stock Exchange of India Ltd., at www.nseindia.com.

The Company has completed the dispatch of said Notice and the Annua Report for the financial year ended 31st March, 2022 to the members through permitted modes by Saturday, 03rd September, 2022, whose names appear of Register of members as on Friday, 02nd September, 2022.

(b) Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 an Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 21st September, 2022 to 27th September, 2022 (both days inclusive), for the purpose of AGM for the

(c) Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Member the facility to cast their votes at the 26th AGM and the business may be transacted through remote e-voting facility. The facility of casting the votes by the Member using an electronic voting system from a place other than venue of the AGM ("remote e-voting") is being provided by NSDL at the link https://www.evoting.nsdl.com

The remote e-voting shall commence on 24th September, 2022 at 9:00 a.m

The remote e-voting shall end on 26th September, 2022 at 5:00 p.m. iii. Members of the Company, as on cut-off date i.e 20th Septemb

2022, may cast their votes. iv. The remote e-voting module shall be disabled for voting after the remote e-voting period ends and voting through remote e-voting shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member. the Member shall not be allowed to change it subsequently.

The facility for voting through ballot / polling paper shall be available a the AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall no be entitled to cast their vote at the AGM.

vi. The voting rights of the Members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the company as on the cut-off date of 20th September, 2022. Any person, who acquires shares of the company and becomes its member after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date, may contact the Registrar and Share Transfer Agents for obtaining the User ID and password for remote e-voting.

vii. Mr. Swapnil Pande, Practicing Company Secretary, has been appointe as the Scrutinizer for conducting the remote e-voting process in a fair and transparent manner

The Notice of the 26th AGM, along with the procedure of remote e-voting, has bee sent to all the Members by prescribed modes and the same is also available on the Website of the company at www.sumitwoods.com & at Websites of the Stock Exchanges, i.e., National Stock Exchange of India Ltd. at <u>www.nseindia.com</u>

> By Order of the Board of Directors, For Sumit Woods Ltd.

Date : 3rd September, 2022

Bhushan Nemlekar (Whole time Director DIN: 00043824

TATA CHEMICALS LTD

Registered office: BOMBAY House 24 HOMI MODY STREET,FORT, MUMBAI 400001 Ph: 22 6 655 8282
Notice Is Hereby Given That The Certificates For The Undermentioned Securities Of The

Company Have Been Lost / Misplaced And The Holder Of The Said Securities / Applicant Ha Applied To The Company To Issue Duplicate Certificates. iny Person Who Has A Claim In Respect Of The Said Securities Should Lodge Such Clair With The Company At Its Registered Office Within 15 Days From This Date Else The Compa

Will Proceed To Issue Duplicate Certificates Without Further Intimation. Names Of Holders Name of Shareholder: Lakshmi Shivaram Iyer (Deceased) Joint Holder Venkatram Shivaram lyer Equity Shares of Rs. 10/- Each, Folio No C1L010568

Distinctive Number From Distinctive Number To No. Of Securities 129184038 129184087 129184088 129184137 129184138 129184187 50 10 129184197 129184188 129184198 129184207 129184208 129184208 129184209

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED

CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069 Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given that in view of the COVID-19 pandemic, the 31st Annual Genera Meeting ("AGM") of the members of the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio- Visual Means ("OAVM") in compliance with applicable rovisions of the Companies Act 2013 and the rules notified thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 2/2022 dated May 5, 2022, Circula No. 3/2022 dated May 5, 2022 and SEBI Circular No. EBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022

Notice convening the AGM. The member can attend and participate in the AGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the AGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum fo In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be

ransacted at the AGM together with the Annual Report of the company for the year 2021 22 will be sent electronically to those members whose email address is registered with the ompany/ Depository participant(s). No physical copies of the notice and the Annual

Company's website at <u>www.llcl.co.in</u> and on the website of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com

pertaining to 31" AGM Members may send an e-email request addressed to grievances@llcl.co.in and agmparticipant@bigshareonline.com along with scanned copy of the request letter duly signed by the first shareholder, providing the email address, mobile number, self – attested

copy of PAN and Client Master copy in case shares are held in electronic form or copy o the share certificate in case shares are held in physical form, to enable Bigshare to registe their address and to provide them the Notice, Annual report and the e-voting instruction along with the user ID and Password. Kindly note that in case the shares are held in electronic form, the above facility is only for

emporary registration of email address for receipt of the Notice, Annual Report and the e-voting instructions along with the user ID and Password. Such members will have to register their email address with their Depository Participants permanently, so that all ommunications are received by them in electronic form Manner of casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-voting facility ("remote e-voting"). The facility for e-voting will also be made available during the AGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as

during the AGM will be provided in the Notice of the AGM. Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notice of AGM. The same login credentials can also be used for ttending the AGM through VC/OAVM

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM an in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules nade there under, as amended, read with SEBI (LODR) Regulations, 2015. The details of voting are as under:

Date of Dispatch of Notice - September 3, 2022

The e-voting period begins on September 27, 2022 at 10.00 a.m. and ends on September 29, 2022 at 5.00 p.m. During this period, shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

Any person who becomes member of the company after the cut-off date may apply for e-voting login id password as per procedure given in the ballot form which is available on www.llcl.co.inand www.bseindia.com

The result of the e-voting shall be declared by the director of the company or Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be

entitled to cast their vote again. Members who have not cast their vote through e-voting can vote in the meeti

Members may contact Mr. K R Mahadevan, Whole time Director, on 022-61669190 email at grievances@llcl.co.in for any grievances relating to e-voting. otice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and SEB (LODR) Regulation that the Register of Members of the Company will be closed

September 24, 2022 to September 26, 2022 for the purpose of AGM. For Landmarc Leisure Corporation Limited

K R Mahadevan, Whole time Director

DIN: 07485859

Place : Mumbai Date : August 12, 2022

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788 नोंदणीकृत कार्यालय : सायवरटेक हाऊस, प्लॉट क्र. वी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.वी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०४. दूष्डानी –०२२–४२८३९२००, फॅक्स-०२२–४२८३९२३६, ई–मेल:cssl.investors@cybertech.com, वेबसाईट:www.cybertech.com

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्य २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी द.४.००वा, व्हिडिओ कॉन्फरन्सिं (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१, १९/२०२५, २१/२०२१ आणि ०२/२०२ आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर पी/२०२२/६२ (सेबी परिपत्रके) (संयुक्तपणे परिपत्रके) नुसार कंपनीला सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभाग घेण्याची अनुमती आहे. म्हणून दिनांक २० जुलै, २०२२ रोजीच्या सूचनेत नमुदप्रमाणे विषया विमर्ष करण्याकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीची एजीएम होईल.

कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू तरतुर्दीचे (वेळोवेळी सधारित) आणि परिपत्रकांचे अनपालन करण्यासाठी एजीएमच्या नोटिसच्या इलेक्टॉनिक ाला २०२१–२२ पाठविली आहेत सर्व सदस्यांसाठी ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपन्टव नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या https://cybertech.com/investors/annualReports संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई लिमिटेड https://www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड https://www.nseindia.com) आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) च्या https://instavote.linkintime.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत एजीएम ओणि वार्षिक अहुवाल ईमेलने पाठविण्याची प्रक्रिया ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सदस्यांनी २७वी एजीएम सुरू होण्याच्या वेळेच्या १५ (पंधरा) मिनिटांच्या आधी बैठकीत सामील व्हावे आणि

२७वी एजीएम सुरू करण्यासाठी नियोजित वेळेनंतर १५ (पंधरा) मिनिटांत कंपनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेत सामील होण्यासाठी विंडो बंद करू शकेल. सदस्य नोंदवू शकतात की व्हीसी/ओएव्हीएम सुविधा, दिलेल्या लिंकवर https://instameet.linkintime.co.in वर प्रथम येतील प्रथम सेवा द्या च्या आधारावर किमान १००० सदस्यांचा सहभाग घेण्यास परवानगी देते

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ नुसार सहवाचिता कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग स्युलंशन्स) च्या नियम ४४ नुसार कंपनी आपल्या सदस्यांना प्रदान करण्यास आनंदित आहे एजीएम दरम्यान रिमोट ई–वोटिंग आणि ई–व्होटिंगची व्यवस्था इंस्टाव्होट प्लॅटफॉर्मद्वारे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे जे एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद् केलेल्या ठरावांवर सदस्यांना आपले मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतील. सदस्यांचे मतदानाचे हक्क कट ऑफ-ऑफ तारखेनुसार म्हणजेच, मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी प्रमाणे असतील. संचालक मंडळाने मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्क्रूटिनिझर म्हणून प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, **मे. शर्मा ॲण्ड त्रिवेदी एलएलपी** (एलएलपीआयएन: एएडब्ल्यु६८५०) चे पदसिद्ध भागीदार यांची नियुक्ती केली आहे.

कोणाही व्यक्तीने कंपनी, ज्याने कंपनीचे समभाग ताब्यात घेतले आहेत आणि एजीएमच्या नोटीस पाठविल्या नंतर म्हणजे ०२ सप्टेंबर, २०२२ च्या सदस्याप्रमाणे बनले असतील आणि कट ऑफ तारखेवर म्हणजे मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी समभाग असतील तर त्यांनी आपला फोलिओ/डीपी आयडी व क्लायंट आयडी क्रमांक (१६ अंकी डिमॅट खाते क्रमांक) नमूद करून enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा अधिक माहितीसाठी लिंकला भेट द्याः https://instavote.linkintime.co.in/ home/contactus तथापि, जर एखाद्या व्यक्तीने ई-वोटिंगसाठी आधीपासनच लिंक इनटाइमवर नोंदणी केली असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द मतदानासाठी वापरता येऊ शकेल. सदस्यांनी लक्षात घ्यावे: ९) रिमोट ई-मतदान कालावधी शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. त्यानंतर लिंक इनटाईम द्वारे रिमोट ई-मतदान मॉड्यल अक्षम केले जाईल : २) रिमोट ई-मतदानास उपरोक्त तारखेला आणि वेळेला परवानगी दिली जाणार नाही;

 अ) सभेपूर्वी ज्या सदस्याने रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले असेल ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत;

४) ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा ठेव तारखेस ठेवीदारांनी राखून ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले असेल त्याला फक्त रिमोट ई–मतदान किंवा एजीएम ई–मतदान सूविध मिळण्याचा अधिकार असेल.

५) सदस्याकडून एकदा मतदान झाल्यावर त्याला/त्यानंतर तिला ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही ६) दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान न करणाऱ्या सदस्यांसाठी एजीएम दरम्यान ईसी मतदानाची सूविधा व्हीसी / औएव्हीएममार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.

७) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. जर सदस्याने दोन्ही पद्धतीने मतदान केले तर रिमोट ई-मतदानाद्वारे केले जाणारे मत ग्राह्य होईल आणि एजीएम दरम्यान झालेल्या मतदानाचा दुर्लक्ष केला जाईल. ई-मतदानासंदर्भात काही शंका असल्यास

सदस्यांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि https://instavote.linkintime.co.in च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी ई-मतदान वापरकर्त्याच्या मार्गदर्शकाचा संदर्भ घेऊ शकता किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल लिहा. सदस्य नोंदवू शकतात की आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार (कायदा) वित्त अधिनियम, २०२० ने सुधारित केल्यानुसार, ०१ एप्रिल २०२० रोजी किंवा त्यानंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित लाभांश असेल. सदस्यांच्या हाती करपात्र लाभांश देय देताना कंपनीला स्त्रोत कर (टीडीएस) वजा करावा लागेल. आम्हाला लागू

सादर करण्याची विनंती केली जाते. लागू करांच्या दरांसाठी तपशीलवार कर दर, आवश्यक काँगदर्पेत्रे एजीएमच्य सचनेत देण्यात आली आहेत. कंपनी अधिनियम २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या नियम ४४ नुसार २७व्या एजीएमच्या उद्देशाने आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील लाभांशाच्या सदस्यांचा हक निश्चित करण्यासाठी सदस्यांची नोंदणी आणि कंपनीच्या सामायिक हस्तांतरण पुस्तके बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ ते मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ (दोन्ही

करण्यासाठी योग्य टीडीएस दर निश्चित करण्यास सक्षम करण्यासाठी सदस्यांना कायद्यातील तरतुदीनुसार कागदपत्रे

दिवसांचा समावेश) पर्यंत बंद राहतील एजीएमच्या सदस्यांनी घोषित केल्यास संचालक मंडळाने शिफारस केल्यानुसार कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू तरतुदींच्या अधीन राहन, मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी वास्तविक समभाग असलेल्य सभासदांना किंवा ज्योंची नावे दिली जातील बुधवार, २१ सप्टेंबर २०२२ रोजी सदस्यांच्या नोंदणीवर नमुद असतील. विद्युत स्वरुपात असलेल्या समभागांच्या बाबतीत, लाभांश मालमत्तेच्या आधारावर, मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी बंद झाल्यावर देय असेल. डिपॉझिटरीजद्वारे सादर केलेल्या तपशीलानुसार उदा. त्या तारखेला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड

(सीडीएसएल) द्वारे दिलेल्या प्रमाणे असेल. एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई–वोटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान ई–व्होटिंगद्वारे मतदान करण्याच्या सचना काळजीपर्वक वाचण्याची सदस्यान

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता

सरीता लिलारामार्न कंपनी सचिव व अनुपालन अधिकार्र

ठिकाण: मुंबई संजय कुमार जैन दिनांक : ३ सप्टेंबर २०२२

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवले रत्नागिरी, दि. ४ : गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेल्या

सांगलीतील दोघांना बुडताना गणपतीपुळेतील जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. भूषण हेमंत अडसूळे (२२), हेमंत सीताराम अडसूळे

(४७, राहणार सांगलीतील मिरज घनबाग) हे दोघेजण आज दुपारी साडेतीन वाजता समुद्रात पोहायला गेले असता ते बुडाले. बुडत असताना त्यांनी वाचविण्याकरिता आरडाओरडा केला. त्यावेळी जीवरक्षक रोहित माने, हेमंत महादेव, रश्चानिक व्यावसायिक अक्षय सुर्वे ऊर्फ बंटी, शरद मयेकर या सर्वांनी मिळून त्यांना वाचवले

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

नोंद.कार्यालय: सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कॉर्पोरेट कार्यालय : ५०६ व ५०७, ५वा मजला, मिडास सहार प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) मुंबई-४०००५९. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना येथे स्वना देण्यात येत आहे की, **लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड**ची ७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम् स्रोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स.०९.३०वा. भाप्रवे एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम स्चनेत नमु सामवार, रद्द सप्टवर, २०२२ रोज सि.ठ., इच्चा. माप्रव एजाएन वण्याजाता वितरत एजाएन सूचनता नुदुत्व व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता विहडीओ कॉन्फरिस्ता (व्हिसी)/अन्य द्रुकशाव्य स्वरुप (ओएवहीएम) गार्फत ७वी सूचनेमध्ये नमूद्र केल्वानुसार व्यवसाय व्यवहार कण्यासाठी. लागू, असलेल्या अनुपालनात इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे आर्थिक वर्ष २०२१–२२ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि डाएइख (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन,

२०१५ च्या तस्तुदी संचालित केली जाईल. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार, ७वी एजीएमची सूचना आणि २०२१–२०२२ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह ७व्या एजीएमपार्फत –व्हीसी/ओएव्हीएम पार्फत शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीच्या रिजस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवले गेले आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तस्तुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील नियम २० आणि सेबीचे नियम ४४ (सूचीबद्ध दाबित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावर्ल ०२, एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे आपल्या सभासदांना त्यांच्या मतांचा वापर करण्यार्च सविधा प्रदान करताना कंपनीला आनंद होत आहे.

जायदा, नियम आणि एमसी-ए परिपत्रकांनुसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे रिमोट ई-व्होटिंगला रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर परवानगी दिली जाणार नाही.

ई-मतदानाच्या हेतूसाठी कट ऑफ तारीख सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी असेल एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बैठकीला उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहील. संचालक मंडळाने थ्री. अमित आर. दाधीच आणि असोसिएट्स, ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि

पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून सराव करत आहेत. ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी ७व्य ज्या निर्माण के विश्व जिल्ला कार्य निर्माण के अनुसरण करून त्यांचे लिगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचे लिगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. हे कंपनीच्या वेबसाइट www.lasalabs.com वर उपलब्ध आहे जर तुम्ही तुमचा लॉगिन आणि पासवर्ड पुनर्प्राप्त करू शकत नसाल, तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com व तुमचा डि्मॅट खाते क्रमांक फोलिओ क्रमांक, तुमचा पॅन, तुमचे नाव नमूद करून विनंती पाठवू शकता. आणि

ई-वोटिंगच्या प्रक्रियेसाठी आणि पद्धतीसाठी (दोन्ही एजीएमपूर्वीचे ई-वोटिंग आणि एजीएमच्या वेळी मतदान आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे, सदस्य नोटिसमधील सूचनानुसार जाऊ शकतात एजीएम बोलावणे आणि रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रार असल्यास,उरुवानुमाजव.0011 च्या मदत ायभागात उपलब्ध वास्वार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आर्रि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा तुम्ही लिहू शकता helpdesk.evoting@cdslindia.com वर इंमेल करा किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा १८००२२५५३३ किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ईमेल आयडी www.evotingindia.com च्या मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि

१८००२२५५३३ किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ईमेल आयडी cs@lasalabs.com वर ईमेल लिहा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ट व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरीथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evotingcdslindia.com वर ईमेल यांच्याकडे पाठविले जोऊ शकतात किंवा ०२२

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरित

सही/

२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा

दिनांक: २२.०८.२०२०

दिनांकः ०३.०९.२०२२

निधी कुलश्रेष्ठ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण : मुंबई

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पूर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड)

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४ नोंदणीकृत कार्यालयः ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यू मरीन लाईन्स, मुंबई, महाराष्ट्र-४०००२०, भारत

ई-मेल:equity@m.lakhamsi.com, वेबसाईट:www.m.lakhamsi.com ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंदची सूचना . येथे सूचना देण्यात येत आहे की**, एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड** (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग अँण्ड फायनान्सिंग लिमिटेड) (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु.०३.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओ माध्यमे (ओएव्हीएम), कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतुर्दीचे पालन करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसा

व्यवहार करण्यासाठी वेळाेवेळी जारी केलेले परिपत्रक, अनुक्रमे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक (चउ- परिपत्रक). . एजीएम सूचनेची विद्युत प्रत आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल नोंद दिनांक **०२ सप्टेंबर, २०२२** रोजी ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/आरटीए/ठेवीदाः सहभागीदारकडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविली आहे. कृपया नोंद असावी की, ३८व्य एजीएमची सचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविण्याची आवश्यकत एमसीए परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदर सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य

www.m.lakhamsi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सीडीएसएलद्वारे सदस्यांना ई-वोटिंग मतदानाची सुविधा दिली जाईल आणि याबाबतची सविस्त प्रक्रिया ईजीएमच्या स्वनंत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंग कालावथी २३ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २५ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं ५.००वा. प्रमाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान नोंद दिनांक २० सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने किंव एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देता येईल कायद्याच्या कलम् १०३ अन्त्रये गणमंत्र्या उदेशाकरिता ठ्रहीमी/ओएठ्हीएममार्फ

सहभागी सदस्यांची मोजणी केली जाईल. . . वास्तविक/विद्यत स्वरूपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे संबंधित ठेवीदा सहभागीदारकडे नोंद नाहीत अशा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल लवकरात लवक सदस्याद्वारे स्वाक्षरी केलेले पत्राची स्कॅन प्रत ज्यामध्ये त्यांचे नाव, संपुर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक धारण भागांची संख्या तसेच त्यांच्या पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत आणि त्यांच्या खालीलपैर्क स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत अर्थात आधारकार्ड, वाहन चालन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र उपयोगी देयके किंवा निवास पुरावा म्हणून अन्य इतर शासकीय दस्तावेज जे कंपनीकडे नींदणीकृ करून घ्यावे जेणेकरून त्यांना एजीएमची सूचना प्राप्त करता येईल याकरित equity@m.lakhamsi.com वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे ई-मेल अद्यायावत करावे. एजीएमची सूचना ज्यामध रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याबाबत भागधारकांना निर्देश समाविष्ट

कंपनीचे नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, २

सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात येतील. वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमची सचना व वार्षिक अहवाल दैनंदिन व्यवहारात त्यांच्या नों

ई-मेलवर लागू कायद्यानुसार सदस्यांना पाउँविली होती. एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने व करिता (पूर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) सही/- संजीव मुलचंद सावल ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालव

हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.

सीआयएनः एल५ १९००एमएच १९९२पीएलसी ०६६ २६२

डीआयएन:०२०४५९६

नोंदणीकृत कार्यालय कार्यालय क्र.१५, २रा मजला, प्लॉट नं २४, रहमान बिल्डिंग, वीर नरिमन रोड, हुतात्मा चौक, फोर्ट मुंबई – ४०००० १ २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम) ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करणेची माहिती येथे सुचना देण्यात येत आहे की मेसर्स हाय-क्लास टेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या सदस्यांची २९वं (२९वी) वार्षिक सर्वसाधारण सभा गरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी स.११:०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग . (व्हीसी)/ अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, क्र.१७/२०२० . क.२०/२०२० आणि क्र.०२/२०२१ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप इंडिया (सेबी) द्वारे वेळोवेळी जारी केलेले इतर सर्व लाग कायदे आणि परिपत्रका नसार आयोजित केली जाईल . कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ अंतर्गत सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०९४

पुस्तकएजीएमच्या उद्देशाने शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२ पासून गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह बंद राहतील कंपनीने २०२१-२२ या वर्षासाठी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित संवाद, इतर गोष्टींसह, वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह सदस्यांना पाठवले

च्या नियम १० नुसार देखील सूचना देण्यात आल्या आहेत की कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतर

गेले आहे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २०सह, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ आणि नियम ४४ द्वारे सुधारित केल्यानुसार सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी सीडीएसएल ची सेवा प्रदान करण्यात आली आहे. रिमोट ई-व्होटिंगचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

दि.२८ सप्टेंबर, २०२२ नंतर (सायं. ५.००वा.) रिमोट ई-वोटिंगला परवानगी नसेल. निश्चित दिनांक : २२ सप्टेंबर २०२२. एखादा सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होउ शकतो परंतु त्याला सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही; आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच

रिमोट ई-वोटिंग सरू होण्याची तारीख आणि वेळ: २६ सप्टेंबर २०२२ रोजी स.०९.०० वा

रिमोट ई-वोटिंग संपण्याची तारीख आणि वेळ : २८ सप्टेंबर २०२२ सायं.५.०० वा.

तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.hiklass.co.in वेबसाइटवर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) द्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्य आली आहे. म्हणजे www.evotingindia.com. कंपनीच्या सदस्यांना ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपासणी करण्यासाठी कंपनीने

मेसर्स मयूर मोरे आणि असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, st.jain999@gmail.com किंवा

info@hiklass.co.in वर ईमेल लिहा किंवा श्री. सुरेश टी. जैन यांच्याशी ०२२-२२८७ ४०८४/

रजिस्टरमध्ये केवळ निश्चित तारखेला नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग सर्वसाधारण सभेत

संचालक मंडळाच्या आदेशान्व हाय-क्लास ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट लि.करिता

संचालव

Place : Mumbai Date : August 11, 2022

Sd/-Abha Kapoor, Director

DIN: 02799429 Date: 05/09/2022

99513006

47213620

47213670

47213720

47213770

47213820

47213870

47492658

47492708

No Of Securities 2335

Lakshmi Shivaram Iyer & Venkatram Shivaram Iyer
Name of Shareholders:

99513030

47213669

47213719

47213769

47213819

47213869

47213908

47492707

47492742

दिनांक: ०५ सप्टेंबर २०२२

50 50 39

50

35

मुंबई लक्षदीप 🔇

The 31st AGM of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 12.00 P.N (IST), through VC/OAVM facility provided by Bigshare Services Pvt. Ltd ("Bigshare") Register and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the

the AGM.

Report would be sent to any member. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the

Manner of registering / updating email address for receiving the documer